



## महाराष्ट्र शासन राजपत्र

# असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १६ ]

सोमवार, एप्रिल १६, २०१८ / चैत्र २६, शके १९४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक खानापूर नगरपंचायत/आरआर-९०८/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १९, पोट-कलम (१) व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील एमएनसी-११/१/सीआर-१३/डी-१०, दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीचे दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोरील नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	निवडून आलेल्या सदस्याचे नाव	पद
१	२	३
१	माने भारती बबन	नगराध्यक्षा

वि. ना. काळम,  
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, ५ एप्रिल २०१८.

### ORDER

क्रमांक खानापूर नगरपंचायत/आरआर-९०८/२०१८.—In exercise of the powers conferred on me by Khanapur Nagarpanchayat RR-908/2018, MNC-11/1/CR-13/D-10, dated 17th August 2001 of State Election Commission, Government of Maharashtra, Section 19, sub-section (1) of Maharashtra Municipal Councils Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 by Public Notification, I, V. N. Kalam, Collector, Sangli hereby declare that in Special Assembly Meeting held on 5th April 2018, following candidate is elected as the President of Khanapur Nagarpanchayat.

(१)

**Schedule**

Sr. No.	Name of the Candidate	Designation
1	2	3
1	Mane Bharti Baban	President

**V. N. KALAM,**  
Collector, Sangli.

Sangli, 5th April 2018.